

६. बारा तासांनंतर पाण्याच्या बादलीतील पुरचुंडी काढून पिलून टाकावी.

७. थोड्या पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा विरघळवावा आणि हे साबणाचे पाणी बादलीतील द्रावणात मिसळावे.

८. संपूर्ण मिश्रण चांगले ढवळावे आणि पाणी घालून द्रावण १०० लिटर तयार करावे.

९. हे द्रावण प्रति हेक्टरी ५०० लिटर, पिकावर फवाराले असता घाटे अळव्यांनी नुकसान केलेल्या घाट्यांची संख्या १.१ टक्क्यापर्यंत कमी होईल (कुमार १९८४)



### कटूनिंबावे किटकनाशक कसे वापशवे ?

१. फवारणी यंत्र (स्प्रेयर) वापरावयाचा असल्यास हे मिश्रण कापडातून गाळून घेतले पाहिजे नाहीतर मिश्रणातील घन पदार्थ अडकून नोझल बंद होईल.



२. एका प्लास्टिकाच्या बादलीच्या तॉडावर जाड कापड बांधावे, त्यावर मिश्रण ओतावे.



३. याप्रमाणे गाळलेले द्रावण स्प्रेयरमध्ये ओतावे पिकांवर द्रावणाची फवारणी करावी.



४. पिकांवर हे द्रावण कोणत्याही पद्धतीने फवाराले तरी त्याचा परिणाम ३ ते ६ दिवसपर्यंत ठिकतो.



### किंती वेळा फवारणी करावी ?

१. रासायनिक किटकनाशकाप्रमाणेच किंती वेळा फवारणी करायची ते किंडीचा प्रकार आणि पिकावर अवलंबून असते.
२. जेव्हा पिकावर किंडीची फार मोठी समस्या असेल तर त्या पिकावर आठवड्यातून एकदा फवारणी केली पाहिजे.
३. हया उलट पिकावर किंड थोड्या प्रमाणात असल्यास १० ते १४ दिवसांच्या अंतराने केलेली फवारणी पुरेशी असते.

S	M	T	W	T	F	S
1	2	3	4	5		
6	7	8	9	10	11	12
13	14	15	16	17	18	19
20	21	22	23	24	25	26
27	28	29	30			

४. शास्त्रीय संशोधनावरून दिसून आले आहे की, हे द्रावण माणसाकरीता विषारी नसते. त्यामुळे त्या द्रावणांची पिकावर फवारणी केल्यानंतर दीर्घ काळपर्यंत पिकाची काढणी किंवा तोडणी करण्यासाठी वाट पाहावी लागत नाही.

### लेखक

प्रा. शा. अ. सैव्यद  
प्रशिक्षण सहयोगी (पीक संरक्षण)

श्री. ग. व. नेहे  
प्रशिक्षण सहाय्यक (कृषि विद्या)

### ● संपादक आणि प्रकाशक ●

प्रा. लालासाहेब रा. तांबडे


प्रशिक्षण संयोजक  
कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर.



कृषि विज्ञान कार्यालय



## कटूनिंबापासून कीटकनाशक तयार करण्याची पद्धत



### कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर.

गट नं. २२/१, बार्शी नाक्याजवळ, बार्शी रोड, रवेड, पो. केंगाव,  
ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. (म.रा.) पिन - ४१३००९.  
फोन : (०२९७) २३५०३५९, २३८००६३ (नि.), फॅक्स : (०२९७) २३५०९५३

## कडूनिंब



झापाट्याने वाढणारे कडूनिंबाचे झाड मुळचे भारतीय भूखंडातील आहे. पण सध्या त्याचा प्रसार दक्षिण पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका, फिजी, मॉरिशस व दक्षिण अमेरिकेतील काही भागात झाला आहे. कृत्रिम किटकनाशक नैसर्गिक नियंत्रणात अती विषारी असतात. शिवाय, किंडीच्या नैसर्गिक नियंत्रणात आवश्यक असलेल्या असंख्य उपयुक्त किटकांचा कृत्रिम किटकनाशकामुळे नाश होतो. परिणामी, किंडीपासून पिकांचे नैसर्गिकपणे संरक्षण होत नाही आणि त्याकरिता पिकावर कृत्रिम किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते.

हे दुष्प्रिणाम टाळ्यासाठी जैविक किटकनाशकाचा उदा. कडूनिंबाच्या अंकाचा उपयोग केला पाहिजे. ह्या किटकनाशकामुळे पिकावरील किंडीचे प्रभावीपणे नियंत्रण होते आणि त्याचेवढी ते माणसांना व गरम रक्ताच्या प्राण्यांना अपायकारक नसते.

निंबोळीचे तेल उत्पादन करण्यास सोपे आहे व त्यामुळे किंडी नियंत्रणाचा खच सुधा कमी राहतो.

## कडूनिंबातील पदार्थाचा किटकांवर कसा परिणाम होतो ?

अमेरीके तील संशोधनात आढळुन आले की, पिकावरील ४५ किंडीवर कडूनिंबाच्या बियांचा अर्क परिणामकारक आहे. त्यामुळे किटक अन्न खाण्यापासून परावर्त होतात. काही किटकांची वाढ होण्याचे थांबते, तर काही किटक नपुंसक बनतात. अनेक बुरशी व सूत्रकृमीच्या प्रजातीवर परिणाम होतो.



कडूनिंब अनेक किंडीवर परिणामकारक आहे. असे दिसून आले आहे की, त्याचा परिणाम १०० पेक्षा अधिक प्रकाराचे किटक, कोळी (माईट) व सूत्रकृमीवर होतो. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत. अमेरिकन बॉड अळी किंवा घाटे अळी, पाने पोखरणारी अळी (नाग अळी), उंट अळी, पाने गुंडलणारी अळी वेगवेगळे भुंगे, ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे व इतर अनेक प्रकारच्या किंडीसाठी परिणामकारक आहे. टोळ किंडीसाठी कडूनिंब फारच परिणामकारक आढळून आले आहे.

## नैसर्गिक किटकनाशक म्हणजे काय ?

किंडीचा प्रतिकार करण्याची आणि त्यांना दूर ठेवण्याची नैसर्गिक संरक्षणाची यंत्रण अनेक झाडांमध्ये असते. काही झाडांच्या प्रजाती किटकांना दूर ठेवणारे किंवा त्या विषारी पदार्थ निर्माण करतात. कडूनिंबाच्या झाडांमध्ये असे पदार्थ असतात आणि ते सहजपणे वेगळे काढता येतात आणि त्यांचा किटकनाशक म्हणून उपयोग होतो. चेचलेल्या निंबोळ्या किंवा निंबोळ्यातील बिया पाण्यात मिसळून तयार होण्यारे द्रावण पिकावर फवारणीकरिता वापरता येते. १९९० (१९९०) : संस्कृत, (३) ३३०१९९, ३३०१९९ (१९९०) : ३३०१९९

## कडूनिंबाचे बी कसे गोळा करावे ?




- कडूनिंबाच्या झाडाला ३ ते ४ वर्ष वयाने फलघारणा होते. सामान्यपणे वर्षातून एकदाच फलघारणा होते.
- झाड हालाविले की झाडाची फळे (निंबोळ्या) जमीनीवर गळून पडतात आणि गोळा करता येतात.
- किंवा झाडाखाली पिवळे पिकलेल्या निंबोळ्यांचा सडा पडलेला असतो त्या निंबोळ्या गोळा करता येतात.
- किंवा फांद्यावरील फळे तोडून गोळा करता येतात.
- फळे गोळा केल्यानंतर फळातील गर किंवा मगज शक्य तितक्या लवकर काढून टाकावा.
- बिया पाण्याने धुवून काढाव्यात.



## कडूनिंबाचे बी कसे वाळवावे ?

- कडूनिंबाचे बी वाळविण्यासाठी ते उन्हात घटू व कोरड्या जमीनीवर काही दिवस पसरून ठेवावे.
- बियांचा थर शक्य तितका पातळ ठेवावा.
- धान्याप्रमाणे कडूनिंबाचे बी वाळवावे.
- बी वाळविण्यासाठी प्रक्रिया काळजीपूर्वक करावी, कारण नीटपणे न वाळविलेल्या बियांना लवकर बुरशी लागते.
- पावसाळ्यात बी बाहेर वाळविले जात असल्यास पाऊस पडण्यापूर्वी ते गोळा करून झाकून किंवा घरात आणून ठेवावे.



## कडूनिंबाचे बी कसे साठवावे ?

- कडूनिंबाचे वाळलेले बी अयोग्यरित्या साठवून ठेवले तर त्याला बुरशी लागते.
- बियांना पोत्यात किंवा टोपलीत भरून हवेशीर जागी साठवून ठेवावे.
- हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा भांडी हे बी साठविण्याकरिता अयोग्य असतात.



## कडूनिंबाच्या बियांवर प्रक्रिया कशी करावी ?

- पिकावर फवारणी करण्याकरिता १० लिटर पाण्यासाठी ५०० ग्रॅम (अर्धा किलो ग्रॅम) बियांची आवश्यकता असते.



- पाच किलो ग्रॅम कडूनिंबाच्या वाळलेल्या बिया बारीक केले पाहिजे.



- त्यासाठी बी उखातात कांडावे किंवा यंत्राने बारीक करावे.



- भरडा केलेले बी पाण्यात टाकून चांगले ढवळावे.



- कुटलेल्या बिया बारीक पुरचुंडीत बांधून बादलीभर पाण्यात कमीत कमी पाच तास तसेच राहू द्यावे, शक्य तर रात्रभर तसेच ठेवावे, जेणेकरून बियातील किटकनाशक पदार्थ पाण्यात विरघळतील आणि द्रावण तयार होईल.

